

**महाराष्ट्र विधानपरिषद**  
**दिवसाच्या कामकाजाचा क्रम**  
**बुधवार, दिनांक ९ मार्च, २०२२**  
**(सकाळी १०-०० ते ११-४५ वाजेपर्यंत)**

(मंगळवार, दिनांक ८ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) — (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर) —

सर्वश्री प्रविण दरेकर, विजय ऊर्फ भाई गिरकर, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश धस, डॉ.परिणय फुके, सर्वश्री सदाशिव खोत, विनायक मेटे, डॉ.रणजित पाटील सर्वश्री प्रविण पोटे पाटील, महादेव जानकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, अॅड.निरंजन डावखरे, सर्वश्री निलय नाईक, चंदुभाई पटेल, गोपिचंद पडळकर, रमेशदादा पाटील, रामराव पाटील, प्रविण दटके, रामदास आंबटकर, रमेश कराड, अमरीशभाई पटेल, वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव —

"१९९३ चा बॉम्बस्फोट व २००८ मधील मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे आघात अद्यापही विसरले नसताना दिवसाढवळ्या खून, बलात्कार, चोऱ्या, दरोड्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना त्यावर कोणताही मार्ग न काढता भ्रष्टाचार्यांना संरक्षण दिल्यामुळे राज्यातील कोट्यवधी जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील उडालेला विश्वास, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मदिनी ५०० नागरिकांपेक्षा अधिकची गर्दी जमवल्यामुळे हजारो शिवभक्तांवर दाखल झालेले गुन्हे व त्याचवेळेस सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या पत्रकार परिषदेत १५०० नागरीक उपस्थित असताना एकाही व्यक्तीवर दाखल न झालेले गुन्हे, कायद्याचा वापर स्वतःच्या सोयीने केल्याने कोट्यवधी शिवभक्तांमध्ये पसरलेला असंतोष, लोकप्रतिनिधींना गुंडांकडून मिळत असलेल्या धमक्या, राजकीय हस्तक्षेपामुळे बड्या राजकीय नेत्यांविरोधातील गुन्ह्यांच्या तपासात आलेली शिथिलता, हत्या, अपहरण, दरोडे, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यात आलेले अपयश, मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील गुन्ह्यात झालेली वाढ, सायबर हल्ल्यांना व गुन्ह्यांना रोखण्यात आलेले अपयश, अंमली पदार्थ, गुटखा व्यापार, जुगार, मटका या अवैध धंद्यात झालेली अपरिमित वाढ, अल्पवयीन मुले, मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ, मृत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या

तपासातील संधगती, डान्सबार, पब, डिस्कोथेक, ऑनलाईन गेमिंग, विशेषतः ऑनलाईन लॉटरीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आलेले अपयश, त्यांच्या चालकांना मिळणारे अभय, पोलिसांवर पडणारा ताण व पोलिसांच्या मागण्यांकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, मागासवर्गीय समाजावर होणारे हल्ले व त्यांच्यात वाढलेली असुरक्षिततेची भावना, राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर होणारी सुडबुद्धीने कारवाई, राज्याची कायदा व सुव्यवस्था कोलमडल्यामुळे गोरगरीब जनता, महिला व सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेले असुरक्षिततेचे व चिडीचे वातावरण, तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊन देखील संप मिटवण्यात सरकारला आलेले अपयश, शेकडो कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, मा.न्यायालयाने सरकारवर ओढलेले ताशेरे, संपामुळे राज्यातील ग्रामीण शहरी भागातील प्रवाशांना होत असलेला अतोनात त्रास, एसटी कर्मचारी व कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेले निराशेचे वातावरण, तसेच, सरकारच्या बेपर्वा धोरणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द होणे, इतर मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल मा.सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असणे, अहवाल फेटाळत असताना न्यायालयाने सांख्यिकी अभ्यास आणि संशोधनाविनाच अंतरिम अहवाल तयार केला असल्याचे, अहवालात इतर मागासवर्गीयांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे, स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय ओबीसी प्रतिनिधित्वाची माहिती नसल्याचे तसेच कोणत्या कालावधीतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला याबाबतही स्पष्टता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले असणे, तसेच, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला व राज्य सरकारला दिलेले असणे, सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी आरक्षण गमावण्याची आलेली वेळ, सुरुवातीपासूनच सरकारी उदासीनतेमुळे मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात व आयोगाला कर्मचारी व निधी देण्यात सरकारकडून होणारी टाळाटाळ, मराठा व ओबीसी समाजासाठी केलेल्या घोषणांची दोन वर्षात न झालेली अंमलबजावणी, यामुळे या दोन्ही समाजात शासनाबद्दल निर्माण झालेली तीव्र उद्रेकाची भावना, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारकडून कोणतीही कार्यवाही न होणे, संविधानानुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नसताना, मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नसताना मंत्र्यांनी आरक्षण देण्याबाबत सभागृहात केलेली घोषणा व परिणामी नागरिकात निर्माण झालेली संदिग्धतेची भावना, तसेच टीईटी व अन्य स्पर्धा परीक्षेत झालेले घोटाळे, स्पर्धा परीक्षेसाठी सेवा पुरवठादार कंपन्यांची निवड करताना झालेल्या अनियमितता, परिणामी राज्यातील लाखो उमेदवारांची नोकरीची संधी हिरावल्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

(दुपारी १२-०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे -

(क) तारांकित प्रश्न.

(ख) शनिवार, दिनांक ५ मार्च, २०२२ रोजीची तारांकित प्रश्नोत्तरांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे —

(१) गृह मंत्री : "महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा दिनांक ३१ मार्च, २०२० रोजी समाप्त होणाऱ्या वर्षाचा सेहेचाळीसावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(२) जलसंपदा मंत्री : "विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचा सन २०१६-२०१७ व सन २०१७-२०१८ या वर्षाचा अलग लेखा अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(३) ग्रामविकास मंत्री : (क) "सन २०१८-२०१९ चा महाराष्ट्रातील पंचायती राज संस्थांच्या लेख्यावरील अड्डेचाळीसावा लेखापरिक्षा पुनर्विलोकन अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(ख) "सन २०१९-२०२० चे ठाणे / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग / पालघर / नाशिक / धुळे / नंदुरबार / जळगाव / अहमदनगर / पुणे / सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर / औरंगाबाद / जालना / परभणी / हिंगोली / बीड / नांदेड / उस्मानाबाद / लातूर / अमरावती / अकोला / वाशिम / बुलढाणा / यवतमाळ / नागपूर / वर्धा / भंडारा / गोंदिया / चंद्रपूर व गडचिरोली या ३४ जिल्हा परिषदांचे वार्षिक प्रशासन अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

- (४) गृहनिर्माण मंत्री : "महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, मुंबई प्राधिकरणाचे सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ या वर्षांचे वार्षिक लेखे" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : (क) म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना — (असल्यास).

(ख) म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचनेचे निवेदन —

- (१) अॅड.निरंजन डावखरे, वि.प.स. यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील सूचना क्रमांक १ वर शालेय शिक्षण मंत्री निवेदन करतील:-

"१० वी च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा काही दिवसांवर आल्या असून हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात झाली असणे, शाळांकडून फी ची सक्ती केली असून हॉल तिकिटसाठी अडवणूक केली जात असल्याने १० वी च्या विद्यार्थ्यांना शालेय फी भरण्यास सुट व मुदत मिळण्याबाबत."

चार : लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) —

(मंगळवार, दिनांक ८ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या प्रलंबित लक्षवेधी सूचना) — [अनुक्रमांक (१) व (२)] —

- (१) डॉ.वजाहत मिर्झा, श्री.अमरनाथ राजूरकर, डॉ.प्रज्ञा सातव, श्री.राजेश राठोड, डॉ.सुधीर तांबे, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे अल्पसंख्यांक मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या हक्क व सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यात अल्पसंख्यांक विकास विभाग कार्यरत असणे, अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध समितीच्या, मंडळे कार्यरत असली तरी तेथे पूर्णवेळ अधिकाऱ्यांची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असणे, यामुळे सदर विभागाचे कामकाज इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवून सुरू असणे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ येथे व्यवस्थापकीय संचालक नसणे, वक्फ बोर्ड व अल्पसंख्यांक आयोग येथे कर्मचाऱ्यांची कमतरता असणे, तसेच महाराष्ट्र राज्य हज कमिटी मध्ये १० पदे मंजूर असूनही फक्त ४ कर्मचारीच कार्यरत असणे, येथील कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी व ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार वेतन व निवृत्तीचे लाभ मिळालेले नसणे, तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या दिनांक १२ ऑक्टोबर, २००९ रोजीच्या अधिसूचनेनुसार हज कमिटीतील कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ न मिळणे, हज कमिटीत २९ वर्षे सेवा केलेले सहाय्यक पदावरील एका कर्मचाऱ्याचा कोविड-१९ मुळे २०२० मध्ये मृत्यू

झालेला असूनही अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना कुठलाही मोबदला शासनाकडून मिळालेला नसणे, दरवर्षी १० हजार पेक्षा जास्त यात्रेकरू हज यात्रेस जात असताना फक्त ४ कर्मचाऱ्यांवर त्यांच्या व्यवस्थेचा भार असणे, तेलंगणा राज्यात दरवर्षी ४ हजाराच्या आसपास हज यात्रेकरू असताना येथील हज कमिटीत १४२ कर्मचारी कार्यरत असणे, अल्पसंख्यांकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा प्रकारे सर्वसमावेशक उत्कर्ष, अल्पसंख्यांकांच्या हक्काचे संरक्षण हे सच्चर कमिटीच्या शिफारशीनुसार मुख्य उद्दिष्ट असणे, परंतु विभागातील बहुतांश पदे रिक्त असून त्यातील विविध मंडळे, समित्या, आयोगाचा अपुरा कर्मचारी वर्ग व निधी अभावी अवस्था खूपच बिकट झालेली असणे, केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाची प्रकरणे देखील प्रलंबित असणे, तरी राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी असलेल्या सर्व योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची व येथील रिक्त पदे तातडीने भरण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(२) श्री.अनिकेत तटकरे, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"शासनाने राज्यात आंबा पिकांसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केलेली असणे, तथापि राज्यातील इतर जिल्हयांच्या तुलनेत रायगड जिल्हयात शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या रक्कमेत चौपट इतकी वाढ करण्यांत येणे, राज्यात यंदा आलेल्या अवकाळी पाऊस, निसर्ग वादळे, यामुळे रायगड जिल्हयातील आंबा उत्पादनात ५० टक्के घट झाल्याचे दिसून येणे, शासनाने याच योजनेसाठी रत्नागिरी जिल्हयातील बागायतदारांना हेक्टरी १३ हजार ३०० तर सिंधुदुर्गामध्ये प्रति हेक्टरी ७ हजाराचा हप्ता तर ठाणे व पालघर जिल्हयासाठी हे दर रायगड जिल्हयाचे तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास येणे, मात्र रायगड जिल्हयातील शेतकऱ्यांना हेक्टरी २९ हजार ४०० रुपये विमा हप्त्यापोटी भरावे लागत असणे, त्यामुळे रायगड जिल्हयातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय होणे, सदरचे पीक विम्याचे हप्ते भरण्यासाठी राज्यातील अन्य जिल्हयांसाठी शासनाने एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी नियुक्त करणे, रायगड जिल्हयासाठी मात्र भारतीय कृषी विमा कंपनीची शासनाकडून नियुक्ती करणे, शासनाने नियुक्त केलेल्या सर्व विमा कंपन्यांचे विमा दर हे वेगवेगळे असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असणे, त्यामुळे रायगड जिल्हयातील शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले चौपट दर कमी करून ती इतर विमा कंपन्या प्रमाणेच लागू करण्यांत यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी असणे, तसेच शासनाने रिलायन्स कंपनीच्या धर्तीवर, शेतकऱ्यांना भरपाई रक्कम देण्याचीही मागणी करण्यात येणे, तथापि शासनाने

त्याबाबत अद्यापही कार्यवाही न करणे, परिणामी याप्रकरणी रायगड जिल्हयातील शेतकऱ्यांवर विमा हप्ता दर प्रकरणी झालेला अन्याय दूर करुन त्यांना भरपाई रक्कम देण्याबाबत शासनाने कार्यवाही करण्याची आवश्यकता व शासनाची प्रतिक्रिया."

(३) **श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **गृह मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"अकोला जिल्हयातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सराफा बाजार परिसरातील अकोल्यातील प्रख्यात सराफा व्यावसायिक मुंडगांवकर ज्वेलर्स यांनी ग्राहकांची हुंडी चिठ्ठी तसेच मोठ्या प्रमाणात व्याज देण्याच्या आमिषातून तब्बल ४ कोटी ५७ लाख ८२ हजार ८७९ रुपये ठेवीची फसवणूक केल्याची घटना माहे जानेवारी २०२२ मध्ये घडल्याचे निदर्शनास येणे, सदर प्रकरणी ९८ नागरिकांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येणे, मात्र या प्रकरणी चारही आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असणे, परंतु चारही आरोपी फरार असणे, तसेच मुंडगांवकर ज्वेलर्सकडे विविध शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनीही गुंतवणूक केली असल्याने त्यांचीही फसवणूक झाल्याची बाब समोर येणे, चारही आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध घेऊन आर्थिक फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांची रक्कम परत मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(४) **श्री.जयंत आसगावकर, डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री राजेश राठोड, अमरनाथ राजूरकर, डॉ.वजाहत मिर्झा, डॉ.प्रज्ञा सातव, सर्वश्री अभिजित वंजारी, मोहनराव कदम, विक्रम काळे, बाळाराम पाटील, नागोराव गाणार, प्रविण दरेकर, अॅड. निरंजन डावखरे, सर्वश्री विजय ऊर्फ भाई गिरकर, रामदास आंबटकर, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, डॉ.परिणय फुके, सर्वश्री रमेशदादा पाटील, रमेश कराड, सदाशिव खोत, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **शालेय शिक्षण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यात खासगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक ९ मे, २०१६ व दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेले असणे, तसेच सदर शाळांना दिनांक १८ ऑगस्ट, २०१९ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढीव २० टक्के अनुदान दिनांक १ एप्रिल, २०१९ पासून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असणे, तदनंतर दिनांक १४ ऑक्टोबर, २०२० रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार दिनांक १ एप्रिल, २०१९ ऐवजी दिनांक १ नोव्हेंबर, २०२० पासून वाढीव अनुदान देण्यात आल्याचा निर्णय

घेतल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असणे, सदर तुकड्यांना पाचव्या वर्षापासून प्रतिवर्षी २० टक्केप्रमाणे वाढीव अनुदान मिळणे क्रमप्राप्त असणे, परंतु अद्यापपर्यंत ते झालेले नसणे, या सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांना दिनांक १ एप्रिल, २०१९ पासून प्रचलित धोरणानुसार वाढीव अनुदान मिळण्यासाठी होत असलेली आग्रही मागणी, परंतु याबाबत निर्णय घेण्यात शासनाकडून होत असलेला प्रदीर्घ विलंब, परिणामी या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत पसरलेले चिंतेचे व असंतोषाचे वातावरण, यावर शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(५) **श्री.रविंद्र फाटक, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे नगरविकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"महाराणा प्रताप चौक, मुलुंड चेक नाका, मुंबई येथे अपघातांचे वाढते प्रमाण, हजारो नागरीकांची या चौकात सतत वर्दळ असल्याने पादचारी पूल बांधण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केलेली असणे, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री, यांनी सदर ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचे आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नसणे, मुंबई शहरातील लाल बहादूर शास्त्री हा प्रमुख महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असणे, त्यामुळे रस्ता ओलांडतांना अनेक वेळा मोठ-मोठे अपघात होऊन नागरीकांना आपला जीव गमवावा लागणे, परिणामी महाराणा प्रताप चौक, मुलुंड चेक नाका येथे तातडीने पादचारी पूल उभारण्याची नितांत आवश्यकता असणे, त्याबाबत शासनाने तातडीने निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता व शासनाची प्रतिक्रिया."

(६) **श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे नगरविकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उजनी ते सोलापूर १०५ कि.मी. अंतराच्या समांतर जलवाहिनीचे काम केंद्र शासन व राज्य शासन यांच्या निधीतून गेल्या तीन वर्षापासून सुरु असणे, जलवाहिनीची निविदा निघाल्यानंतर सहा महिन्यात राज्य शासनाने जलवाहिनी मार्गातील प्रशासकीय बाबींची पूर्तता करून कंपनीला जागा ताब्यात देणे अपेक्षित असणे, जॅकवेल आणि पाईपलाईनची जागा स्मार्ट सिटीच्या ताब्यात देण्यासाठी स्मार्ट सिटीकडून राज्य शासनास वारंवार पत्रव्यवहार करूनही आजतागायत उजनी जॅकवेलसाठी रितसर जागा ताब्यात न मिळणे, राष्ट्रीय राजमार्गाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याचा निर्णय होऊन त्यासाठी राजमार्ग प्राधिकरणाने मागितलेले ४२ कोटी व उर्वरित भूसंपादनासाठी येणारा खर्च ६ कोटी असे एकूण ४८ कोटी रुपये

नगरविकास खात्याने द्यावेत अशी महापालिका प्रशासनाची मागणी असणे, नगरविकास खात्याने सदर निधी देण्यास नकार देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा निधी उभारावा असे कळवणे, एकूणच नुकसान भरपाई निश्चितीकरण, भूसंपादनासाठी शासनाकडे निधीची मागणी, उजनी येथील जलसंपदा विभागाची जागा हस्तांतर, यात होणारा विलंब यामुळे समांतर जलवाहिनीचे रखडलेले कामकाज याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, यामुळे सोलापूर शहरवासियात पसरलेला असंतोष, यामुळे समांतर जलवाहिनीच्या कामाला गती देणेबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

पाच : म.वि.प. नियम १०१ – अ अन्वये विशेष उल्लेख – (असल्यास).

## - मध्यंतर -

सहा : शासकीय विधेयक –

विधानसभेने संमत केल्यास – विचार, खंडशः विचार व संमत करणे.

"सन २०२२ चे वि.स.वि. क्रमांक १ - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२"

सात : अर्धा-तास चर्चा – म.वि.प. नियम ९२ अन्वये (बैठकीच्या शेवटी) –

(१) सर्वश्री सदाशिव खोत, गोपिचंद पडळकर, महादेव जानकर, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"आदिवासी विकास महामंडळ व शबरी वित्त विकास महामंडळाच्या नाशिक येथील नोकरभरतीस शासनाची स्थगिती असताना महाव्यवस्थापक यांनी नोकर भरती केल्याचे प्रकरण लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणणे, या दोन्ही महामंडळांत सरळसेवा भरतीसाठी ५८४ विविध पदांची जाहिरात देण्यात येणे, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या सरळ सेवा पदभरती २०१४ बाबतचा विभागीय आयुक्त, नाशिक यांचा उच्चस्तरीय चौकशी अहवाल शासनास प्राप्त होणे, कुणाल आय.टी. प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या परिक्षा प्रक्रिया केलेल्या कंपनीवर चौकशी समितीने गंभीर निष्कर्ष नोंदविले असूनही कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नसणे, तसेच सदर समिती अंतर्गत दोषींवर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत असणे, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी व तरुणांमध्ये असंतोष निर्माण होणे, सदर प्रकरणी दोषी असणाऱ्यांविरुद्ध करावयाची कारवाई तसेच याबाबत शासनाने केलेली कार्यवाही व प्रतिक्रिया."



(२) डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री जयंत आसगावकर, राजेश राठोड वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त असून पवित्र पोर्टल भरती बद्दल अनेक प्रश्न, समस्या असणे, मराठी माध्यमाच्या शाळांना अनुदान नसणे, शाळा अघोषित असणे, संच मान्यतेच्या निकषात सुधारणा होणे गरजेचे असणे, शाळांना पुरेसे वेतनेत्तर अनुदान नसल्याने शाळांची दुर्दशा होणे, जुनी निवृत्ती वेतन योजना सर्वांना लागू करणे, जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेश्या वर्ग खोल्या नसणे, शालार्थ व अन्य प्रशासकीय बाबींमध्ये अडवणूक व विलंब होत असल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होणे, कोरोनामुळे लाखो मुले शाळाबाह्य होणे, मुंबईत रात्रशाळा बंद असणे, अशा समस्यांमुळे निर्माण झालेला असंतोष, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

विधान भवन,  
मुंबई,  
दिनांक : ८ मार्च, २०२२.

राजेन्द्र भागवत  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानपरिषद